

जागतिक बँकेच्या सहाय्याने केंद्र शासन पुरस्कृत Skill Strengthening for Industrial Value Enhancement (STRIVE) या योजनेची राज्यामध्ये ३८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ४ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व चेंबर्स ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर, औरंगाबाद येथे अंमलबजावणी करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत...

महाराष्ट्र शासन
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग,
शासन निर्णय क्रमांक : आयटीआय-२०१९/प्र.क्र.१५६/व्यशि-३
मंत्रालय, दुसरा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १९ सप्टेंबर, २०१९

संदर्भ :

- १) जागतिक बँक सहाय्यित केंद्र पुरस्कृत STRIVE प्रकल्पाबाबत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या दिनांक २०.०९.२०१८ रोजीच्या मार्गदर्शक सूचना.
- २) डीजीईटी, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. DGT-४९(२)/२०१९-AP, दि. ०६.०३.२०१९
- ३) डीजीईटी, नवी दिल्ली यांचे पत्र क्र. DGT-८/२०१९-STRIVE, दि. ०९.०८.२०१९
- ४) शासन निर्णय, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, क्रमांक जाबॅप्र-२६११/प्र.क्र.१८/१९/व्यशि-५, दि. २२.०८.२०१९
- ५) संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक १८/STRIVE/२०१९/(४०)/१५६, दिनांक १६.०९.२०१९

प्रस्तावना :-

देशातील व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणाची गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. औद्योगिक मूल्य वर्धनाकरीता कौशल्य मनुष्यबळाची निर्मिती करणे आवश्यक असून, यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि व्यवसाय प्रशिक्षणाद्वारे कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्याची कार्यक्षमता सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. याकरीता जागतिक बँकेच्या सहकार्याने देशात Skill Strengthening for Industrial Value Enhancement (STRIVE) हा प्रकल्प नोव्हेंबर २०२२ पर्यंत राबविण्याचा केंद्र शासनाच्या कौशल्य व उद्योजकता मंत्रालयाने निर्णय घेतलेला आहे. सदर प्रकल्पांमध्ये लहान व मध्यम आकाराच्या उद्योग, व्यवसायिक संघटना, औद्योगिक समूह (Industrial Cluster) याचा सहभाग निश्चित केलेला असून, त्यांच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण

संस्थांमधील प्रशिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा त्याचबरोबर शिकाऊ उमेदवारीच्या व्याप्तीमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

२. जागतिक बँकेकडून Strengthening for Industrial Value Enhancement (STRIVE) या प्रकल्पास अर्थसहाय्य प्राप्त होणार असून, सदर प्रकल्पाची अंमलबजावणी जागतिक बँकेच्या Program for Result या तत्वानुसार होणार आहे. त्यास अनुसरून केंद्र शासनाने STRIVE प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरीता Operational Manual निर्गमित केले आहे. यानुसार STRIVE प्रकल्प राज्यामध्ये राबविण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या दिनांक १३.०८.२०१९ रोजीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

जागतिक बँक सहाय्यित “Skill Strengthening for industrial Value Enhancement (STRIVE)” या प्रकल्पाची खाली नमूद चार घटकांमध्ये (Result Area) राज्यात अंमलबजावणी करण्यास संदर्भाधीन (१) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे:-

- १) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे. (Improved Performance of ITI),
- २) औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणासाठी राज्याची क्षमता वाढविणे. (Increase Capacities of State Government to support ITIs and Apprenticeship Training),
- ३) औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शिकाऊ उमेदवारी अंतर्गत प्रशिक्षणाची व ज्ञानार्जनाची क्षमता वाढविणे. (Improved Teaching & Learning Capabilities),
- ४) शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेचा दर्जा व व्याप्ती वाढविणे. (Improved and Broadened Apprenticeship Training)

घटक क्रमांक १ अंतर्गत केंद्र शासना मार्फत दोन टप्प्यांमध्ये देश पातळीवर एकूण ४०० शासकीय व १०० खाजगी संस्थांचा समावेश होणार आहे.

पहिला टप्पा :- १६० शासकीय संस्था व ४० खाजगी संस्था

दुसरा टप्पा :- २४० शासकीय संस्था व ६० खाजगी संस्था

घटक क्र. १ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील किमान ७३ व कमाल ८१ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा सदर प्रकल्पामध्ये समावेश करण्याचे प्रस्तावित आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडून विहित नमुन्यातील Institutional Strategic Plan (ISP) ऑनलाईनद्वारे मागविण्यात येऊन, त्यांचे मूल्यांकन संचालनालय स्तरावर करण्यात आले व या मूल्यांकनाच्या आधारे राज्य सुकाणू समितीने शिफारस केलेल्या संस्थांची स्पर्धात्मक तत्वावर राष्ट्रीय सुकाणू समितीने पहिल्या टप्प्यात ३८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना मान्यता दिली व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी परस्पर ऑनलाईन द्वारे Institutional Strategic Plan (ISP)

केंद्रशासनाकडे सादर केले.केंद्रशासनाच्या विहित समितीने या Institutional Strategic Plans (ISP) चे मूल्यांकन केले व या मूल्यांकनाच्या आधारे राज्यातील ०४ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना राष्ट्रीय सुकाणू समितीने मान्यता दिली.

घटक क्र. ४ अंतर्गत शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेचा दर्जा व व्याप्ती वाढविण्याकरिता देशपातळीवर स्पर्धात्मक तत्वावर राज्य सुकाणू समितीने शिफारस केलेल्या १०० औद्योगिक आस्थापनांच्या समूहांची (Industry Clusters) राष्ट्रीय सुकाणू समितीमार्फत निवड करण्यात येणार आहे. त्यापैकी देशपातळीवर १० औद्योगिक समूहांमध्ये प्रायोगिक तत्वावर या घटकाची अंमलबजावणी करण्याचे प्रस्तावित होते. त्यानुसार देशपातळीवर राष्ट्रीय सुकाणू समितीने ०९ औद्योगिक समूहांचे प्रायोगिक तत्वावर निवड केलेली असून त्यामध्ये राज्यातील चेंबर्स ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, औरंगाबाद या औद्योगिक समूहांची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आलेली आहे.

जागतिक बँकेच्या सहाय्याने केंद्र शासन पुरस्कृत Skill Strengthening for Industrial Value Enhancement (STRIVE) या योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये ३८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व ४ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच प्रायोगिक तत्वावर चेंबर्स ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, औरंगाबाद या औद्योगिक समूहांमध्ये करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

जागतिक बँकेच्या सहाय्याने केंद्र शासन पुरस्कृत Skill Strengthening for Industrial Value Enhancement (STRIVE) या योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये ३८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (प्रपत्र अ) व ४ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (प्रपत्र ब) तसेच प्रायोगिक तत्वावर चेंबर्स ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, औरंगाबाद (प्रपत्र क) या औद्योगिक समूहांमध्ये करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था

१. केंद्र शासनाचा १०० टक्के हिस्सा राहिल. राज्य शासनाचे कोणतेही अनुदान मिळणार नाही. प्रकल्प कालावधी संपुष्टात आल्यानंतर केंद्र शासनाचे कोणतेही अनुदान मिळणार नाही.
२. केंद्र शासनाने Skill Strengthening for Industrial Value Enhancement (STRIVE) प्रकल्पाची अंमलबजावणी करिता वेळोवेळी निर्गमित केलेल्या/करण्यात येणाऱ्या ऑपरेशन मॅन्युअलनुसार अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.
३. संस्था व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षानी राज्य शासन व केंद्र शासनाशी विहित त्रिपक्षीय समंजस्य करार करणे बंधनकारक आहे.

४. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी सहयोगी उद्योजकांची निवड करून विहित संस्था व्यवस्थापन समितीची स्थापना करणे आवश्यक आहे.

५. संस्था व्यवस्थापन समितीने राज्य सुकाणू समितीने मंजूर केलेल्या Bye Laws/Rules & Regulation च्या आधारे विहित नोंदणी कायदा (सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट) नुसार नोंदणी करणे आवश्यक आहे.

६. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कोणतेही पद मंजूर करण्यात येणार नाही.

७. विहित इंस्टिट्यूट स्ट्रॅटेजिक प्लान (ISP) नुसार अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

८. ऑपरेशन मॅन्युअलनुसार ज्या बाबींवर खर्च मान्य करण्यात येईल (Eligible Expenditure) अशाच बाबींवर खर्च करणे आवश्यक असून ज्या बाबींवर खर्च मान्य होणार नाही (Ineligible Expenditure) अशा बाबींवर खर्च केल्यास खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडून हा खर्च वसूल करण्यात येईल.

९. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्वयं अर्थ सहाय्यित तत्वावर National Skill Qualification Frame-Work (NSQF) च्या स्तराशी सुसंगत असलेले विहित NSQF लेव्हलचे कमीतकमी ३०० तास कालावधीचे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम राबविण्यात यावे.

१०. पर्यावरण विषयक तसेच सामाजिक बाबींवर होणारे परिणाम यांचे सनियंत्रण करण्याकरीता संस्थेतील कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्याची Environmental & Social Nodal Person ची नेमणूक करणे आवश्यक आहे. त्यांना कोणतेही मानधन देय नाही.

११. PFMS प्रणाली अंतर्गत बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत चालू खाते उघडणे आवश्यक आहे.

१२. महालेखापाल व राज्य प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने किंवा केंद्र शासनाने विहित केलेल्या संस्थेने केलेल्या ऑडीटला सामोरे जाणे बंधनकारक आहे.

औद्योगिक समूह (चेंबर्स ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर, औरंगाबाद)

१. केंद्र शासनाचा १०० टक्के हिस्सा राहिल. राज्य शासनाचे कोणतेही अनुदान मिळणार नाही. प्रकल्प कालावधी संपुष्टात आल्यानंतर केंद्र शासनाचे कोणतेही अनुदान मिळणार नाही.

२. केंद्र शासनाने Skill Strengthening for industrial Value Enhancement (STRIVE) प्रकल्पाची अंमलबजावणी करिता वेळोवेळी निर्गमित केलेल्या/करण्यात येणाऱ्या ऑपरेशन मॅन्युअलनुसार अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.

३. Industry Cluster ची संस्था नोंदणी कायदा, १८६० किंवा कंपनी कायदा, २०१३ किंवा Maharashtra Public Trust Act, १९५० अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक राहिल.

४. केंद्र, राज्य व संबंधित Industry Cluster यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार करणे आवश्यक आहे.

५. इंडस्ट्री अॅप्रेटिशिप एनिशिटीव्ह प्लान/प्रपोझल राष्ट्रीय सुकाणू समितीने मंजूर करणे आवश्यक असून त्यानुसार अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

६. Industry Cluster ने Dual Training System राबविण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांशी सहयोग करण्यासाठी सामंजस्य करार करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

७. कोणतेही पद मंजूर करण्यात येणार नाही.

८. पर्यावरण विषयक तसेच सामाजिक बाबींवर होणारे परिणाम यांचे सनियंत्रण करण्याकरीता संस्थेतील Industry Cluster मधील कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांची Environmental & Social Nodal Person ची नेमणूक करणे आवश्यक आहे. त्यांना कोणतेही मानधन देय नाही.

९. PFMS प्रणाली अंतर्गत बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत चालू खाते उघडणे आवश्यक आहे.

१०. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना विदेशामध्ये रोजगार (Overseas Placement) मिळवून देण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

११. ऑपरेशन मॅन्युअल नुसार ज्या बाबींवर खर्च मान्य करण्यात येईल (Eligible Expenditure) अशा बाबींवर खर्च करणे आवश्यक असून ज्या बाबींवर खर्च मान्य होणार नाही (Ineligible Expenditure) अशा बाबींवर खर्च केल्यास Industry Cluster कडून हा खर्च वसूल करण्यात येईल.

१२. महालेखापाल व राज्य प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने किंवा केंद्र शासनाने विहित केलेल्या संस्थेने केलेल्या ऑडीटला सामोरे जाणे बंधनकारक आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०९१९१११६३७३००३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ. सुवर्णा खरात)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
३. मा. मंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा. राज्यमंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई
६. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
७. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
८. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई

९. सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई/पुणे/नाशिक/ औरंगाबाद/अमरावती/नागपूर
१०. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालये (सर्व)
११. संबंधित शासकीय/खाजगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य,
१२. महालेखापाल (लेखा वअनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई,
१३. महालेखापाल (लेखा वअनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर,
१४. महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई,
१५. महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर,
१६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१७. निवासी व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१८. जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालय (सर्व)

प्रत,

१. मा. सभापती, विधान परिषद यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
२. मा. अध्यक्ष, विधान सभा यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
३. मा.विरोधी पक्षनेता, विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
४. मा.विरोधी पक्षनेता, विधान सभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
५. प्रधान सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक
६. उप सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. निवड नस्ती (व्यशि-३).

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, शासन निर्णय क्रमांक : आयटीआय-२०१९/प्र.क्र.१५६/व्यशि-३,
दि. १९ सप्टेंबर, २०१९ सोबतचे प्रपत्र "अ"

STRIVE प्रकल्पांतर्गत निवड करण्यात आलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकरिता केंद्र शासनाने
मंजूर केलेला निधी (रुपये लाखात)

विभागाचे नाव	अ. क्र.	एनसीव्हीटी एमआयएस कोड	औ.प्र.संस्थेचे नाव	जिल्हा	Operations Manual नुसार मंजूर होऊ शकणारा जास्तीत जास्त निधी	केंद्र शासनाने ISP नुसार मंजूर केलेला निधी
मुंबई	1	GR27000041	अंबरनाथ	ठाणे	250.00	245.00
	2	GR27000230	ठाणे, (मु)	ठाणे	200.00	189.00
	3	GR27000377	गुहागर	रत्नागिरी	200.00	184.00
	4	GR27000050	मुलुंड	मुंबई	250.00	226.00
	5	GR27000040	ठाणे	ठाणे	250.00	250.00
	6	GR27000034	पनवेल	रायगड	250.00	241.00
पुणे	7	GR27000009	औंध-पुणे	पुणे	250.00	250.00
	8	GR27000021	कोल्हापुर	कोल्हापुर	250.00	250.00
	9	GR27000066	पिंपरी-चिंचवड	पुणे	250.00	250.00
	10	GR27000029	सांगली	सांगली	250.00	238.00
	11	GR27000135	गडहिंग्लज	कोल्हापुर	200.00	200.00
	12	GR27000019	कराड	सातारा	250.00	250.00
	13	GR27000018	सातारा	सातारा	250.00	250.00
	14	GR27000022	सोलापुर	सोलापुर	250.00	250.00
15	GR27000359	खेड	पुणे	250.00	245.50	
नाशिक	16	GR27000014	धुळे	धुळे	250.00	250.00
	17	GR27000701	देवळा	नाशिक	150.00	143.30
	18	GR27000063	दिंडोरी	नाशिक	250.00	187.10
	19	GR27000024	नाशिक	नाशिक	250.00	238.99
	20	GR27000023	अहमदनगर	अहमदनगर	250.00	226.00
	21	GR27000015	जळगाव	जळगाव	250.00	241.00
औरंगाबाद	22	GR27000030	लातूर	लातूर	250.00	234.00
	23	GR27000031	बीड	बीड	250.00	247.00
	24	GR27000062	जालना	जालना	250.00	249.80
	25	GR27000010	नांदेड	नांदेड	250.00	205.50
	26	GR27000143	निलंगा	लातूर	200.00	184.00
	27	GR27000036	परभणी	परभणी	250.00	241.00
	28	GR27000237	लातूर, (मु)	लातूर	200.00	184.00
अमरावती	29	GR27000012	अकोला	अकोला	250.00	250.00
	30	GR27000307	वाशिम	वाशिम	200.00	191.00
	31	GR27000013	अमरावती	अमरावती	250.00	237.00

विभागाचे नाव	अ.क्र.	एनसीव्हीटी एमआयएस कोड	औ.प्र.संस्थे चे नाव	जिल्हा	Operations Manual नुसार मंजूर होऊ शकणारा जास्तीत जास्त निधी	केंद्र शासनाने ISP नुसार मंजूर केलेला निधी
अमरावती	32	GR27000080	बुलढाणा	बुलढाणा	250.00	179.50
	33	GR27000037	यवतमाळ	यवतमाळ	250.00	215.00
नागपुर	34	GR27000027	पुलगाव	वर्धा	200.00	195.00
	35	GR27000151	नागपुर, (मु)	नागपुर	200.00	195.00
	36	GR27000084	गडचिरोली	गडचिरोली	250.00	250.00
	37	GR27000078	वर्धा	वर्धा	200.00	195.00
	38	GR27000445	नागपुर (ग्रामीण)	नागपुर	200.00	197.00
				एकुण	8900.00	8454.69

(डॉ. सुवर्णा खरात)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, शासन निर्णय क्रमांक : आयटीआय-२०१९/प्र.क्र.१५६/व्यशि-३,
दि. १९ सप्टेंबर, २०१९ सोबतचे प्रपत्र "ब"

STRIVE प्रकल्पांतर्गत निवड करण्यात आलेल्या खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकरीता केंद्र
शासनाने मंजूर केलेला निधी (रुपये लाखात)

विभागाचे नाव	अ.क्र.	एनसीव्हीटी एमआयएस कोड	औ.प्र.संस्थेचे नाव	जिल्हा	Operations Manual नुसार मंजूर होऊ शकणारा जास्तीत जास्त निधी	केंद्र शासनाने ISP नुसार मंजूर केलेला निधी
नाशिक	1	GR27000187	कै.जी.एस.वराडे खाजगी औ.प्र.संस्था	जळगाव	200.00	200.00
	2	GR27000247	जामिया खाजगी औ.प्र.संस्था	नंदुरबार	200.00	140.00
	3	GR27000497	शिर्डी साई रुरल खाजगी औ.प्र.संस्था	अहमदनगर	200.00	200.00
	4	GR27000521	हिंदी सेवा मंडळाचे संतगाडगेबाबा खाजगी औ.प्र.संस्था	जळगाव	200.00	134.00
				एकुण	800.00	674.00

(डॉ. सुवर्णा खरात)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, शासन निर्णय क्रमांक : आयटीआय-२०१९/प्र.क्र.१५६/व्यशि-३,
दि. १९ सप्टेंबर, २०१९ सोबतचे प्रपत्र "क"

STRIVE प्रकल्पांतर्गत Pilot Basis नुसार निवड करण्यात आलेले Industry Cluster (रुपये लाखात)

विभागाचे नाव	अ.क्र.	Industry Cluster	जिल्हा	Operations Manual नुसार मंजूर होऊ शकणारा जास्तीत जास्त निधी	केंद्र शासनाने मंजूर केलेला निधी
औरंगाबाद	1	चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर, औरंगाबाद	औरंगाबाद	100.00	निधी अदयाप मंजूर करण्यात आलेला नाही.

टिप :- राष्ट्रीय सुकाणु समिती मार्फत सदर Industry Cluster द्वारे सादर करण्यात येणा-या प्रस्तावाचे मुल्यांकन केल्यानंतर निधी मंजूर करण्यात येणार आहे.

(डॉ. सुवर्णा खरात)
सह सचिव, महाराष्ट्र शासन